


या वाटाही चोखाळा



मायनिंग इंजिनिअरिंग हे अतिशय वेगळे आणि विविध संधी असणारे क्षेत्र आहे.

इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल

या शाखेच्या अभियंत्यांना जगातील अद्यावत तंत्रज्ञानाबोरोबर चालावधी कायमच करसत करावी लागते. तुर्दैवाने या क्षेत्रातील संशोधनाच्या अगणित संधी दुर्लक्षित्या जाऊन केवळ नोकीच्या निक्षेपावर ही शाखा तोलणे योग्य होणार नाही. नव्याने निकसित होणारे तांत्रिक ज्ञान आत्मसात केल्यास आणि संशोधक वृत्ती जोपासल्यास या शाखेवर अभिनव संधी निर्माण होऊ शकतात.

डिपार्मेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायक्स, बोंगलूरु येथे उपलब्ध अभ्यासक्रम आणि संशोधनाचे विषय :

- १) एम. टेक. - कालावधी : २ वर्षे
- २) एम. एस.सी. (अभि.) : कालावधी : २ वर्षे

मटेरिअल्स अँड मेटलर्जिकल

इंजिनिअरिंग :

औद्योगिक क्षेत्राची वर्जनाने हलव्याचा; पांतु सक्षम धारातुंची गरज कायमच. अशोधित जालेली आहे. म्हूनुनच जगभर धातू तसेच मिश्र धातुंकर योठाचा प्रसाणावर संशोधन सुरु आहे. मेटलर्जी संदर्भातील सर्व प्रमुख आय. आय. टी. संस्थांमध्ये एम.टेक. अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिस्ट्रिब्यूटेड कंट्रोल सिस्टम संशोधनाचे विषय :

- (डी.सी.एस./ स्काडा),
- प्रोप्रेसिवल लॉजिक कंट्रोलर्स बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन क्षेत्रातही भरीव संधी या अभियंत्यांसाठी उपलब्ध आहेत. पदवींतर सहा मिनिंग ते एक वर्ष कालावधीचे यासं प्रशिक्षण घेऊनही करिअरची सुवित करता येऊ शकते.
- विविध उद्योगांमध्ये वापरात असलेल्या प्रोसेस कंट्रोल आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सच्या देखभालीची आणि कॉलिभ्रेशनची आवश्यकता असते.
- इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरस या गरजेचे रुपावर सेवा क्षेत्रातील उद्योगातही करू शकतात.

- १) इंडियन आर्किओमेटलर्जी,
- २) मेथैरिटिकल अॅनालिसिस अँड मेडिलिंग आणि सालिसिफिकेशन,
- ३) कॉम्प्युटर एडेक्स स्ट्रक्चर डिटमिनेशन,
- ४) ट्रायबॉलॉजी,
- ५) बायोमेडिअल्स,
- ६) सिरोमिक्स अँड कंपोजिट मटेरिअल्स,
- ७) ग्रेन बारंडी इंजिनिअरिंग
- ८) अॅलॉय डिझाइन
- ९) पावर मेटलर्जिकल प्रोसेसिंग आदी. भारतासारख्या आपत्तीच्या पार्क्सभूमीवर

माईनिंग इंजिनिअरिंग :

इंडियन स्कूल ऑफ माईनिंग, धनबाद येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांवर खनिज उत्पादने आणि खार्फांचे नियोजनासंदर्भात भूभूत संशोधन चालूते. तेथील उपलब्ध शैक्षणिक संधी :

एम. टेक. : दोन वर्षे, प्रवेश - गेट परीक्षेवर.

- विषय : १) प्रमुख इंजिनिअरिंग.
- २) विलम कॉल अँड एनजी.टेकॉलॉजी.
- ३) मिनरल इंजिनिअरिंग.
- ४) बायो मिनरल प्रोसेसिंग
- ५) माइन प्लॉनिंग अँड डिझाइन
- ६) जिओमेटिक्स.
- ७) अंडरग्राउंड स्पेस टेकॉलॉजी.
- ८) पेट्रोलिअम इंजिनिअरिंग.
- ९) डिलिंग इंजिनिअरिंग.

संशोधन कार्य सुरु आहे. उदा.

- १) जी. आय. एस.
- २) फोटोग्राफेट्री.
- ३) माइन मेक्नायझेशन, इयादी.

ओशन इंजिनिअरिंग :

आय. आय. टी. मद्रास/चॅर्चइ येथे ओशन इंजिनिअरिंग या आपल्याकडे दुर्लक्षित, पांतु महत्त्वाच्या अभियांत्रिकी शाखेचे प्रशिक्षण दिले जाते.

सुनामीसारख्या आपत्तीच्या पार्क्सभूमीवर

लाभलेल्या देशाला या क्षेत्रात तज्ज्ञ

अभियंत्यांची गरज आहे. आय. आय.

टी. येथे एम.टेक. हा पदव्युत्तर पदवी

अभ्यासक्रम उपलब्ध असून संशोधन

चालू असलेले विषय याप्रमाणे :

१) स्ट्रक्चरल अॅनालिसिस,

२) डिझाइन अँड टेस्टिंग, ३) वेब

शक्तिकांसाठी :

एम. टेक. : दोन वर्षे, प्रवेश - गेट

परीक्षेवर.

विषय : १) प्रमुख इंजिनिअरिंग.

२) विलम कॉल अँड एनजी.

टेकॉलॉजी.

३) मिनरल इंजिनिअरिंग.

४) बायो मिनरल प्रोसेसिंग

५) माइन प्लॉनिंग अँड डिझाइन

६) जिओमेटिक्स.

७) अंडरग्राउंड स्पेस टेकॉलॉजी.

८) पेट्रोलिअम इंजिनिअरिंग.

९) डिलिंग इंजिनिअरिंग.

आय. आय. टी. खरगपूर येथेही

शक्तिकांसाठी :

एम. टेक. : दोन वर्षे, प्रवेश - गेट

परीक्षेवर.

विषय :

१) अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन

२) इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन

३) लेसर अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन

४) सोलर एनजी अँड थर्मल

इन्स्ट्रुमेंटेशन

५) व्हॅक्युम, थिन फिल्म टेकॉलॉजी.

६) डिस्ट्रिब्यूटेड कंट्रोल सिस्टम

संशोधनाचे विषय :

टायड्रोडायनामिक्स अँड कोस्टल प्रोसेसेस, ४) शिप्स, फ्लॉटिंग फ्लॉटफॉर्म

- ५) अंडर वॉटर लैंडिंग्स, ६) मरिं जिओटेक्निक्स; ७) ओशन एनजी, मटेरिअल्स इन मरिं एन्ड्हायट्सेट.

(आय. आय. टी. खरगपूर येथेही हा

अभ्यासक्रम उपलब्ध.

बायोटेकॉलॉजी अँड बायोकेमिकल इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी उपलब्ध आहे.

क्रायोजेनिक इंजिनिअरिंग :

आय. आय. टी. खरगपूर येथे

क्रायोजेनिक इंजिनिअरिंग सेंटर १९७६

मध्ये स्थापन झाले आहे. क्रायोजेनिक्स

व क्रायोजेनिक्स इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात

संशोधन करणारे मानावे सेंटर आँफ

एक्सलन्स' असणाऱ्या संस्थेमध्ये

एम.टेक. अभ्यासक्रम चालविला जातो. मेडिकल

बायोटेकॉलॉजी आणि बायोप्रोसेसच्या

संदर्भात येथे संशोधन सुरु आहे.

तसेच आय. आय. टी. कानूनूर येथे

एम.टेक. इन बायोटेकॉलॉजिकल सायन्सेस

अँण्ड बायोइंजिनिअरिंग हा वेगळा

विषय पदवीधारक अभियंते निवू

शक्तिकांसाठी साहा मिळते.

महेश नरके

(लेखक या विषयातील तज्ज्ञ समुपदेशक आहेत.)